

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील
पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व अनुभव
निश्चित करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण १०१३/प्र.क्र.१५८/पापु-०७
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
तारीख: २६ नोव्हेंबर, २०१३.

वाचा

१) शासन निर्णय क्रमांक: ग्रापाधो १११०/प्र.क्र.२४६ (अ)/पापु-०७, दिनांक १५ जुलै, २०१३

प्रस्तावना

केंद्र शासनाच्या सुचनांनुसार राज्याच्या ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाचे १ एप्रिल, २०१२ पासून निर्मल भारत अभियान असे पुर्ननामकरण करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रम मागणी आधारित तत्वावर राबविण्यात येत आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत निर्मल भारत अभियानाशी संबंधित बाबी हाताळण्यात येतात. संदर्भाधीन शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावर जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन कक्षासाठी सल्लागारांची/ तज्ञांची नियुक्ती करण्यासंदर्भात सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध पदांकरिता शैक्षणिक अर्हता व अनुभव निश्चित करण्यात आले आहेत. परंतु या शासन निर्णयामध्ये (१) शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार, (२) क्षमता बांधणी तज्ञ, (३) समाज शास्त्रज्ञ व (४) स्वच्छता तज्ञ या पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता (अर्हता) नमूद केलेली नाही. या पदांच्या भरती प्रक्रियेसंदर्भात एकवाक्यता व अधिक स्पष्टता आणण्यासाठी या पदांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत व अनुभवाबाबत मार्गदर्शक सुचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक

जिल्हास्तरावर जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन (DWSM Cell) कक्षासाठी (१) शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार, (२) क्षमता बांधणी तज्ञ, (३) समाज शास्त्रज्ञ व (४) स्वच्छता तज्ञ या पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व अनुभव खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे:-

अनु क्रमांक	पदाचे नाव	शैक्षणिक अर्हता व अनुभव
१	शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार	किमान अर्हता: कोणत्याही विषयातील पदवी अधिक बी.एड. अथवा एम.एस.डब्ल्यू., संगणकाचे MS-Office ज्ञान आवश्यक. अनुभव: स्वयंसेवी अथवा शासकीय योजनेच्या पाणी पुरवठा व

अनु क्रमांक	पदाचे नाव	शैक्षणिक अर्हता व अनुभव
		स्वच्छता क्षेत्रातील किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.
२	क्षमता बांधणी तज्ञ	किमान अर्हता: कोणत्याही विषयातील पदवी अधिक एम.एस.डब्ल्यू. किंवा एम.ए. समाजशास्त्र., संगणकाचे MS-Office ज्ञान आवश्यक. अनुभव: स्वयंसेवी अथवा शासकीय योजनेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता क्षेत्रातील प्रशिक्षणाचे नियोजन व अंमलबजावणीबाबत किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.
३	समाज शास्त्रज्ञ	किमान अर्हता : कोणत्याही विषयातील पदवी अधिक एम.एस.डब्ल्यू. किंवा एम.ए. समाजशास्त्र., संगणकाचे MS-Office ज्ञान आवश्यक. अनुभव : स्वयंसेवी अथवा शासकीय योजनेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता क्षेत्रातील तत्सम लोक सहभागात्मक विकासाच्या कार्यक्रमांमधील किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.
४	स्वच्छता तज्ञ	किमान अर्हता : Diploma in Civil Engineering, संगणकाचे MS-Office ज्ञान आवश्यक. अनुभव: स्वयंसेवी अथवा शासकीय योजनेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता क्षेत्रामधील बांधकामाच्या कार्यक्रमांमधील किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.

शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार, क्षमता बांधणी तज्ञ, समाज शास्त्रज्ञ व स्वच्छता तज्ञ या पदांची भरती वरील तक्त्यातील शैक्षणिक पात्रतेनुसार व अनुभवानुसार करण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३११२६१३५८०९९१२८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(चेतन निकम)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

पृष्ठ ३ पैकी २

२. मा.मंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
३. मा.राज्यमंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.राज्यमंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
५. मा.विधानसभा/विधान परिषद सदस्य
६. सर्व विभागीय आयुक्त
७. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
८. संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे.
९. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा (सर्व)
- १०.संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई.
- ११.मुख्य अभियंता (सर्व), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
- १२.प्रादेशिक उपसंचालक (सर्व), भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा.
- १३.अधीक्षक अभियंता (भारतनिर्माण कक्ष), सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई.
- १४.अधीक्षक अभियंता (सर्व), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
- १५.कार्यकारी अभियंता (सर्व), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
- १६.कार्यकारी अभियंता (सर्व), ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषदा
- १७.महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)
१८. महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)
- १९.मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई.
- २०.गटविकास अधिकारी (सर्व), पंचायत समिती
- २१.पाणी पुरवठा विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने, मंत्रालय, मुंबई.
- २२.निवडनस्ती (कार्यासन पापु-०७) पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई